

प्रययौ — पार्वतीसंनिधानतः zu — hin PAÑKAR. 1,15,5.

संनिधि (wie eben) m. 1) Nebeneinanderstellung, gleichzeitige Erwähnung KĀTJ. ÇR. 3,2,15. 4,4,3. 7,1,35. 10,9,22. 12,4,5. 22,5,52. = पदानामविलम्बेनोच्चारणम् TARKAS. 80. SĀH. D. 17,11. 27. Schol. zu KĀP. 1,96. — 2) Nähe, Gegenwart, Anwesenheit, das Vorhandensein AK. 3, 3,23. H. 1451. an. 3,351. MED. dh. 37. ADHĀTMA. 1,1,34. SARVADAR-  
CANAS. 165,21. °वियोग MĀLAV. 65,10. राजसंनिधिलोकाः in der Nähe des Fürsten PAÑKAT. ed. ORN. 23,14. °रत्नपूर्वा भूः so v. a. mit vor ihm liegenden Juwelen Spr. (II) 4594. संनिधौ wenn man anwesend ist, अ° wenn man nicht anwesend ist M. 5,74. 8,147. Comm. zu KĀTJ. ÇR. 394,21. fg. 423,19. संनिधौ mit einem gen. oder am Ende eines comp. in der Nähe, — in Gegenwart von ĀÇV. ÇR. 1,9,5. M. 2,194. 198. 4,58. 99. 108. 8,60. 79. 194 u. s. w. MBH. 3,2180. 2189. 2367. 2758. 5,1220 (nach der Lesart der ed. Bomb.). R. 1,2,13. 2,22,19. 32,37. 64,72. 82,26. 101,25. JOGAS. 2,35. ÇĀK. 171. Spr. (II) 5101. 6413. 7336. VARĀH. BRH. S. 96,4. KATHĀS. 36, 46. RĀĠA-TAR. 2,147. 4,132. BHĀG. P. 1,15,8. 5,9,5. 6,12,6. 18,5. 7,5,14. स्वसंनिधावुपवेश्य DHŪRTAS. 92,5. नाधीतं गुरु° beim Lehrer Spr. (II) 4155. गुरु° नीतः in die Nähe von, zu VET. in LA. (III) 10,17. नितेत्सुरसंनिधौ in Abwesenheit von M. 8,181. विच्छिन्नकरपरमाएवसंनिधौ wenn nicht vorhanden ist KUSUM. 15,22. अर्हं प्राप्तो भयार्तस्तव संनिधिम् zu dir R. 3,42,15. °संनिधिं प्रस्थिता PRAB. 68,5. यस्य नायाति संनिधिम् SĀH. D. 118. जले ऽस्मिन्संनिधिं कुरु erscheine in PAÑKAR. 3,6,9. संनिधिं विधा Platz ergreifen, seinen Sitz aufschlagen in (loc.) RĀĠA-TAR. 4,110. बन्धु° dass. 507. — Vgl. संनिध्य.

संनिन्द (von नद् mit संनि) m. Getön, Geschrei u. s. w.; pl. R. 6,37,44.

संनिनाद् (wie eben) m. dass. MBH. 7,3838. R. 6,17,32.

संनिपत्य absol. von 1. पत् mit संनि; संनिपत्योपकारक unmittelbar wirkend (Gegens. श्राराडुपकारक) Comm. zu KĀTJ. ÇR. 27,18. 38,8. 87, 12. 394,15. MADHUS. in Ind. St. 1,15,6. 7.

संनिपात (von 1. पत् mit संनि) m. 1) Zusammenstoß (auch von Feinden), das Zusammenprallen, Zusammentreffen; Verbindung: शरयोः MBH. 3,1565. 7,3625. तालिका° HARIV. 9920. कर° (Hand und Strahl) KATHĀS. 103,237. गज° RAGH. 7,43. धनंजयवृक्षतोयोः MBH. 2,1017. 1039. 4,352 (= HARIV. 4717). 1534. 1902. 6,146. 3454. 4161. 7,1247. 8554. 14,479. HARIV. 4734. KĀM. NĪTIS. 9,60. BHĀSHĀP. 116. संयोगस्तु व्यञ्जनसंनिपातः RV. PRĀT. 1,7. स्वरितानुदात्त° TS. PRĀT. 10,12. वर्गाणां विपरीतानाम् Comm. zu AV. PRĀT. 2,38. PAT. zu P. 6,4,19. Paribhāshā zu 7,1,13. वातपित्तकफशोणित° SUÇR. 1,4,9. 61,6. 320,14. 2,1,5. KĪR. 5,36. R. 5,85,23. प्राणानाम् MBH. 3,13969 = 12,6877. धूम्योतिःसलिलमरुतां संनिपातः ist die Wolke MEGH. 5. RAGH. 13,58. उद्गमनपूर्वपत्तपुण्यकृ-  
संनिपाते यज्ञकालः LĀTJ. 8,1,1. 6,9,8. KĀTJ. ÇR. 1,7,15. 22,1,42. ÇĀÑKB. ÇR. 1,16,16. KAUC. 68. ĀÇV. ÇR. 7,2,15. 8,6,10. 9,6,7. RV. PRĀT. 13, 4. 17,16. R. 3,43,37. Spr. (II) 1441. BHĀG. P. 11,25,5. 6. — 2) coitus ĀPAST. 2,1,17. 20. fg. 26,20. 27,11. मैथुने MBH. 5,1067. — 3) der Zusammentritt sämtlicher drei Humores zur Hervorbringung einer Krankheit und die auf diese Weise entstandene Krankheit (das Zusammenwirken zweier Humores heisst संसर्ग) KARAKA 3,6. SUÇR. 1,83,6. 2, 40,5. 133,1. संसर्गं संनिपाते च वस्तिरेव क्लितः 196,14. 426,18. 529,12.

°डुष्ट 1,45,6. °ज्ञ (so v. a. सर्वज्ञ, त्रिदोषज्ञ) 62,12. °समुत्थ 174,11. सं-  
निपातोत्थित 2,452,7. °त्थ 1,200,19. °ञ्चर 2,402,20. ÇĀÑG. SĀMH. 2, 2,104. °शययु सुÇR. 2,133,13. — Spr. (II) 6283. Verz. d. B. H. No. 949. 965. 972. 1370. Verz. d. Oxf. H. 319, b, No. 758 (14 Formen). °भैरवो  
रसः a, 8, 9. — 4) in der Astrol. eine best. Art von Conjunction der Pla-  
neten VARĀH. BRH. S. 20,5. उदितः पश्चादेकः प्राक्कान्यो यदि स संनिपा-  
ताख्यः 8, 9. — 5) Fall (einer Waffe u. s. w.); s. लक्षणा°. — 6) Tod:  
उत्पत्तिवृद्धिव्यपसंनिपातैर्न युज्यते ऽसौ परमः शरीरी MBH. 12,7408. =  
मरण NĪLAK. — 7) ein best. Tact: एक एव गुरुयत्र संनिपातः स उच्यते  
SĀMĠADĀM. im ÇKDR. — Vgl. लक्षणा°.

संनिपातकलिका f. Titel eines über die Krankheit Saṁnipāta han-  
delnden Werkes Verz. d. Oxf. H. 319, b, No. 738.

संनिपातन n. das Zusammenfallenlassen ÇĀÑKB. ÇR. 1,2,27. 13,5,1.

संनिपातनुद् 1) adj. die Saṁnipāta genannte Krankheit vertreibend  
SUÇR. 1,162,15. — 2) eine Nimba-Art (नेपालनिम्ब) RĀĠAN. im ÇKDR.

संनिपातिन् adj. zusammentreffend, zusammenfallend Comm. zu KĀTJ.  
ÇR. 27,2 v. u.

संनिपात्य adj. zu schleudern: बाणो मृगशरीरे ÇĀK. 10.

संनिबर्हण (von 1. बर्ह् mit संनि) n. das Niederdrücken so v. a. Bestie-  
gen: मनमः Spr. (II) 1384.

संनिबोद्धव्य (von 1. बुध् mit संनि) adj. zu erkennen: परचक्रस्यागमनं  
तस्मिन्नपि संनिबोद्धव्यम् VARĀH. BRH. S. 38,6.

संनिभ adj. (f. स्र्) am Ende eines comp. = निभ gleich, ähnlich H.  
1461. HALĀJ. 4,9. वसुधाधर° MBH. 1,6022. 3,2457. 2704. 11997. 16774. 5,  
7244 (बल = गन्धकरस! NĪLAK.). 7,4697. 12,6329. R. 1,1,62. 6,24. 9,  
18. 35. 37,20. 54,21. 55,2. 24. 60,31. 2,54,28. 91,29. 94,5. R. GORR.  
1,46,31. 2,30,13. 3,55,13. 4,7,22. 38,30. 5,21,20. RT. 1,11. VARĀH.  
BRH. S. 3,24. 28,6. 11. 34,5. Cit. beim Schol. zu ÇĀK. 6,5. KATHĀS. 28,  
3. 32,163. Spr. (II) 302. 5700. RĀĠA-TAR. 5,107. 118. 290. BHĀG. P. 3,  
13,23. PAÑKAR. 1,4,48. 7,2. PAÑKAT. III,140. H. 3. 19. पीतारूपा° so  
v. a. पीतारूपा VARĀH. BRH. S. 30,13. — Vgl. गोमेद°.

सन्निमित्त (von सन्नि) adj. verzweifelnd, kleinmüthig, als Umschreibung  
von निर्विष Comm. zu BHĀG. P. 11,26,4.

सन्निमित्त (सत्त् + नि°) 1) n. ein gutes Vorzeichen R. 6,19,44. — 2)  
°म् für eine gute Sache Spr. (II) 3063.

संनिपच्छन् (von यम् mit संनि) n. das Bändigen, Zügeln, Lenken: कृ-  
यानाम् MBH. 8,1654.

संनिपत्तश्च (wie eben) nom. ag. Bändiger, Zügeler, Lenker: तत्रियस्य  
M. 9,320 = MBH. 12,2937.

संनिपय (wie eben) m. Bestimmtheit ĠAIM. 1,26. मूल° SUÇR. 1,363,  
10. असंनिपयार्थव्याख्यान KUMĀRĪLA bei MÜLLER, ST. 227.

संनिपोग (von 1. पुञ् mit संनि) m. Anweisung, Auftrag HARIV. 7705.  
8438. R. 5,84,7. Vorschrift VĀRTI. 2 zu P. 7,3,117—119. Schol. zu 4,  
1,7. 8,3,2. SIDDH. K. zu 3,1,11.

संनिरुद्धगुद् m. Verengerung des Mastdarms WISE 387. SUÇR. 1,24,  
20. 297,11. 2,121,16. 19. ÇĀÑG. SĀMH. 1,7,65. — Vgl. निरुद्धगुद्.

संनिरोद्धव्य (von 2. रुध् mit संनि) adj. einzusperrern: नारी M. 9,83.

संनिरोध (wie eben) m. 1) Hemmung, Unterdrückung SUÇR. 1,36,3.